

प्रशासकीय न्यायाधिकरणे (सुधारणा)
अधिनियम, २००६, अन्वये, कलम-७
प्रमाणे केलेल्या सुधारणा राज्य निवडणूक
आयुक्त यांना लागू करण्याबाबत

महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन विभाग

शासन निर्णय क्रमांक :- रानिआ-२०११/३९०/प्र.क्र.६७/११/का.३७,

मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.

दिनांक :- ६ ऑक्टोबर, २०१२.

- पहा:- १) राज्य निवडणूक आयोगाचे पत्र क्र. रानिआ/आस्था-२००९/प्र.क्र.१०९/का.२ दि. ३४.०३.२०१२
२) मा. राज्यपाल यांचे कार्यालयाचे पत्र क्र. RB2012/Admin/3222/C.R.1326, दि. ११ मे, २०१२
व त्यासोबतची विधी व न्याय विभागाची टिप्पणी. दि. ३०.०३.२०१२

प्रस्तावना:-

राज्य निवडणूक आयुक्त (अर्हता व नियुक्ती) अधिनियम, १९९४ मधील कलम-१० मध्ये अशी तरतूद आहे की, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या सदस्यांच्या बाबतीत त्यावेळी लागू असलेल्या, महागाई भत्ता (निवृत्तीवेतनावरील धरून), स्थानिक पूरक भत्ता आणि प्रवास भत्त्यासह इतर सर्व भत्ते, भाडेमाफ निवासस्थानासाठी तरतूद, वाहनसुविधा, वैद्यकीय सोयी यांच्यासंबंधातील सेवाशर्ती आणि अशा इतर सेवाशर्ती शक्य असेल तेथवर, राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांना लागू होतील. केंद्र शासनाने प्रशासकीय न्यायाधिकरणे अधिनियम, १९८५ च्या कलम ८ मध्ये, दिनांक १९.०२.२००७ पासून प्रशासकीय न्यायाधिकरणे (सुधारणा) अधिनियम, २००६ च्या कलम-७ अन्वये अशी सुधारणा केली आहे की, प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या अध्यक्ष व सदस्यांच्या सेवाशर्ती उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीप्रमाणे असतील. त्याप्रमाणे, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या सदस्यांच्या सेवाशर्ती मध्ये केलेल्या सुधारणेप्रमाणे राज्य निवडणूक आयुक्त यांच्या सेवाशर्तीमध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यावर सविस्तर विचार करून शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतलेला आहे.


शासन निर्णयः-

महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणे अधिनियम, १९८५ च्या कलम-८ मध्ये, केंद्र शासनाने, प्रशासकीय न्यायाधिकरणे (सुधारणा) अधिनियम, २००६ च्या कलम-७ अन्वये दि. १९ फेब्रुवारी, २००७ पासून लागू केलेल्या सुधारणा हया राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांनाही दि. १९ फेब्रुवारी, २००७ पासून लागू करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

२. राज्य निवडणूक आयुक्त यांना वरीलप्रमाणे अनुज्ञेय ठरणान्या सोयी-सुविधेसाठी येणारा खर्च मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.

३. हा शासन निर्णय हा वित्त विभागाच्या अनौ.संदर्भ क्र. ५११/१२/व्यय-४ दि.२३.०६.२०१२ अन्वये, त्या विभागाच्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.
४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक क्रमांक २०१२१००६१२०२११९४०७ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,


(मा. प्र. कुलकर्णी)
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति.

मा. राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई,

मा. राज्यपाल यांचे सचिव,

मा. मुख्यमंत्री यांचे सचिव,

मा. उपमुख्यमंत्री यांचे सचिव,

मा. मुख्यसचिव यांचे सहसचिव,

अपर मुख्य सचिव, राज्य निवडणूक आयोग, नवीन प्रशासन भवन, १ ला मजला, मंत्रालयासमोर,
मुंबई-४०० ०३२,(४ प्रतीसह)

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र १ व २, मुंबई / नागपूर,

महालेखापाल (लेखा परीक्षा) महाराष्ट्र १ व २, मुंबई / नागपूर,

उपसचिव, वित्त विभाग, का.व्यय-४, मंत्रालय, मुंबई

अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,

निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,

कक्ष अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग/का.२५, मंत्रालय, मुंबई

निवडनस्ती/का.३७